

Royal India Corporation Ltd.

April 06, 2024

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalai Street, Mumbai - 400 001

Email: corp.relations@bseindia.com

Scrip Code: 512047

<u>Subject: Intimation for Advertisement of Notice of Extra-Ordinary General Meeting, Book Closure and E-Voting Information</u>

Dear Sir,

Please find enclosed herewith copies of Newspaper Advertisement published in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi local) published on 06th April, 2024 regarding notice of the Extra-Ordinary General Meeting of the Company to be held on 25th April, 2024 at 11.00 a.m. and E-voting information.

You are requested to take the above on record.

Thanking You. Yours faithfully, For **Royal India Corporation Limited**

Nitin Kamalkishore Gujral Managing Director (DIN: 08184605)

Encl: As above

62, 6TH FLOOR, C - WING, MITTAL TOWER, 210, NARIMAN POINT, MUMBAI - 400021.

TEL.: 022 - 43417777 / 40768888

FAX: 022 - 22877272

Email: info@ricl.in Website: www.ricl.in CIN: L45400MH1984PLC032274



Russian warships set to join Indian Navy, bypassing sanctions

SUDHI RANJAN SEN April 5

INDIA WILL TAKE delivery of two Russian-made warships in the next few months, as the two countries work around US sanctions that created difficulties in paying for Russian weapons systems, according to senior Indian officials.

One ship is likely to be handed to the Indians in September, with another being delivered early next year. The delivery of the ships are two years behind schedule due to the war in Ukraine, the officials said. asking not to be named because of the sensitivity around the issue. The two frigates are part of a four-ship deal that the Indians signed with the Russians back in 2018. The other two ships are being built in India, in collaboration with Russia, but are also behind schedule due to warrelated supply chain issues, the officials said.

The guided-missile frigates with stealth features were to use gas turbines made in Ukraine. Ukraine-Russia trade ground to a halt in 2014 in the aftermath of Russia's annexation of Crimea and India procured the

MAINTAINING THE BALANCE

- The two warships are part of a four-ship deal that India signed with Russia in 2018
- Two amongst the four are being built in India, in collaboration with Russia
- Russia remains India's biggest supplier of military hardware, accounting for 36% of India's arms imports

turbines using a third country, senior officials said. US sanctions on Russia for its war in Ukraine had stalled weapons delivery to India for over an year, as the countries struggled to find a payment mechanism

that didn't violate US sanctions. India and Russia, also strategic partners, have been able to work around the payments issue, the people said, without

disclosing details. India's Min-

istry of External Affairs, the Indian Navy and Ministry of Defense declined to comment.

New Delhi is paying Moscow in Indian rupees for weapons but uses a mix of currencies, such as UAE dirhams and US dollars, to pay for crude oil. India is the largest purchaser of Russia's seaborne oil. The mechanism had briefly run into trouble as payments amounting to billions of dollars accumulated in India. New Delhi had declined to pay in Chinese yuan given its tense relations with Beijing, the people said.

The US has largely refrained from penalising India for its dealings with Russia, including holding back on penalties for an advanced air defense system, as it courts India amid intensifying competition with China.

Despite buying more weapons from the US and France and PM Narendra Modi's aggressive programme to build military hardware in the country, Russia remains India's biggest supplier of military hardware, accounting for 36% of India's arms imports, according to the Stockholm International Peace Research Institute.

—BLOOMBERG

Shashank Singh & Ashutosh Sharma: Two stars from cricketing backwaters

RAHUL PANDEY, DEVENDRA **PANDEY & PRATYUSH RAJ** New Delhi / Mumbai, April 5

SHASHANK SINGH HAILS from Bhilai, famously known for the steel plant. Ashutosh Sharma is from Ratlam, which is best known for the dialogue "Ratlam ki galiyaan, in the Kareena Kapoor and Shahid Kapoor-starrer Jab We Met. Neither Bhilai nor Ratlam is famous for being a cricketing hub.

On Thursday night, the two little-known uncapped players led Punjab Kings to a threewicket win over Gujarat Titans at the Narendra Modi Stadium. Singh clubbed four sixes and six boundaries in his unbeaten 61 off 29 balls, while Ashutosh scored a quickfire 17-ball 31.

Mohammed Kaif, who has seen Shashank from close quarters during his two-year stint with Chattisgarh sums up the "fearless" approach of the two batters.

"Players like Shashank wait for the opportunity and they know that if they fail no one is going to talk about them. No one will be bothering why they failed. Every chance is the last chance for them. Such players come from small cities and have big hunger," Kaif tells *The* Indian Express.

"I met him this season during the RCB game and he got out on 0 batting down the order. He said bhai aage karoonga, pakka karoonga (I will do better in the future) and he has been not out since then. It's not an easy position to bat, especially for uncapped players batting at number 7. Mostly each team has a foreigner who plays at that position someone like Andre Russell. The lowerorder batsman will have to score against quality attacks and face bowlers like Bumrah in the end. So to perform there

On the same lines, Amey Khurasia, who scouted Sharma, when he was 12, says the the small cameo means a lot for Ashutosh and players like him, who have fought the system to reach this level.

is a big thing," adds Kaif.

"One should offer a prayer for such players. Ashutosh



Shashank got his IPL contract due to a goof-up while Ashutosh got his second home at Railways and broke Yuvraj Singh's record to catch scouts' attention

the Punjab Kings. He has lost 3-

4 years of his cricket because of

the dirty politics," says Khurasia.

that one should prioritise first-

class cricket. But then there are

many like Ashutosh, who dis-

appear because of the system.

Imagine, if not for Punjab

Kings and the IPL, would we

have heard the name of

Ashutosh? He would have

played for Railways all his life.

was the first time he was bat-

ting in an international arena,

in that big stadium, where the

team is under immense pres-

sure. He was just waiting for

one chance and he got it and

almost took his team home.

How many first-class crick-

eters can do that in the IPL,

Shashank, a mistaken

Shashank was 13 when his

father was posted in Jabalpur

when he started making

very few," he says.

identity

"When he went into bat, it

"We always hear stories

inroads in the U-15 and U-17 cricket. In his U-19 to U-25 and early List-A T20 years, Shashank was part of the Mumbai setup alongwith the likes of Abhishek Nayar, Shivam Dube, Suryakumar Yadav and Shubham Ranjane. A fierce competition in the ranks for the starting XI afforded him little game time. It was when his fellow teammate Abhishek Nayar moved to Pondicherry that he convinced Shashank to move with him. During his one-year coolingoff period though, Shashank

His IPL story has been no different. Having been signed

was approached by Chattis-

garh Cricket to join them.

by the Delhi Capitals and Rajasthan Royals in his first two years in the league, Shashank didn't get to play in a single game. It was at Sunrisers Hyderabad where he first caught the eyes in the 2022 season where he made 10 appearances, one of which saw him maul three sixes in a row to New Zealand speedster Lockie Ferguson.

But even that wasn't enough as Shashank was let go by the 2016 winners. His move to Punjab wasn't a smooth transition either with the drama during the 2024 auction leaving many under the impression that Punjab Kings didn't want him, having mistaken him for another.

Ashutosh, the fighter

Amey Khurasia vividly remembers the first time he saw Ashutosh, a young kid who was struggling to tie his bootlaces at the Madhya Pradesh Cricket Academy (MPCA) in Indore. "When you

see him open the batting, you will forget many players. He was rare at 12. He has an attitude in his batting. He is a modest and honest boy but if you put him against a bowler, he will hit them out of the park, he doesn't show respect to the bowlers. He will play his shots. At that age He didn't fear facing bowlers double his age not every 12-year-old kid can do that," recalls Khurasia.

Ashutosh, who dedicated his performance to his coach also opened up on how despite doing well in the age group and for the Madhya Pradesh senior team, he was sidelined by their current coach Chandrakant Pandit. "In 2019, I scored 84 runs in my last game for Madhya Pradesh in T20.

Next year, a professional coach joined the set-up who had his own liking and disliking.Mai unko pasand nahi aaya (He never liked me). I scored in selection matches, around 90 off just 40-45 balls and still wasn't picked when the team was announced," Ashutosh told the reporters on Friday.

"I played U-23 also and scored two hundreds vs Delhi and Tamil Nadu respectively in four matches for the age-group team. I scored three half-centuries in six games I played in the Syed Mushtaq Ali Trophy too. The professional coach didn't consider me at all in the next year.

"During COVID-19, when 20 players used to travel and I used to stay in the team hotel. I stayed in the hotel for 1-2 months and was in depression. I was not able to see the ground, was not getting match time. I kept thinking what had been done. No one told me about my mistake," says Ashutosh. Khurasia, too, lambasts MPCA for treating one of their own badly.

"Just because some coach is successful, it doesn't give him the right to sabotage someone's career. If you are successful, you help others to grow, not play with their careers,' says Khurasia.

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform you the General Public that following share certificate of Godrej Consumer Products Limited having its Registered Office at Godrej Consumer Products Limited, 4th Floor, Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai 400079registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Sr. No.	Shareholder(s)	Folio Number	Number(s)	Number(s)	of share(s)		
1.	. Priyanka Lakhmichand Dengra 0045401 514027 62841829 - 62842008 180						
	•			739155751 - 739155930			
	The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above eferred share certificates.						

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C – 101, 1st Floor, L.B.S. Marg, Vikroli (W), Mumbai – 400083 TEL: 022 4918 6270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s Name of Legal Claimant Date: 06.04.2024

ROYAL INDIA CORPORATION LIMITED

Reg. Office: 34, 2nd Floor, Plot - 45/47, Shanti Bhavan, Dhirubhai Parekh Marg

Ladwadi, Kalbadevi, Mumbai City, Mumbai-400002

CIN No.: L45400MH1984PLC032274

Tel No.: 02246001922 Email Id: info@ricl.in Website: www.ricl.in

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

NOTICE is hereby given that an Extra-Ordinary General Meeting of the Members of Roya

India Corporation Limited will be held on Thursday, 25th April, 2024 at 11.00 a.m. at Confer

ence room, 18th Floor, C-wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021, Maharashtra

accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 to transact such

Notice of the Extra-Ordinary General Meeting is being displayed and made available on the

ebsite of the Company https://www.ricl.in/pdf/Notice-of-EGM/Notice-of EGM RICL final dispatch.pdf. These documents are also available for inspection by the

Members at the Registered Office of the Company during working hours on any business day.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of th

Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI

Listing Regulations, the Company is providing remote e-voting facility to its members to cast

their vote by electronic means (Remote e-voting) on all of the businesses specified in the

Notice, through e-voting services of National Securities Depositories Limited (NSDL) and Central

Depository Services (India) Limited (CSDL). The notices will also be available on the website

(a) The Company has completed the dispatch of Notice of Extra-Ordinary General Meeting

(b) Remote e-voting through electronic means shall commence from Monday, April 22, 2024

The Board of Directors have appointed M/s. Mayank Arora & Co., Practicing Company

Secretary, as scrutinizer to scrutinize the remote e-voting and voting process at the EGM

d) Persons who have acquired shares and become members of the Company after the

(e) A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in the meeting.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut- off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting.

g) In case of any queries/grievances pertaining to e-voting you may refer the FAQ and remote e-voting user manual available at the "downloads" section of www.evoting.nsdl.com

or call NSDL on toll free no: 1800 22 55 33 or contact NSDL, Trade World, 4th Floor,

Kamala Mills Compound, Senapat Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013,

Please keep your most updated email Id registered with the Company/ your De-

For Royal India Corporation Limited

Nitin Gujral

(DIN:08184605)

dispatch of notice and who are eligible shareholders as on the cut-off date i.e.

Wednesday 17th April, 2024, may contact/write to NSDL on the email id evoting@nsdl.co.in or to Link Intime India Pvt. Ltd., our Registrar and Share Transfer Agent for obtaining

of NSDL www.evoting.nsdl.com. The details pursuant to the Act are as under:

(09:00 am) and ends on Wednesday, April 24th, 2024 (05:00 pm).

and other documents on/by April 3 2024.

in a fair and transparent manner.

credentials of remote e-voting.

business as set out in the Notice of said Extra Ordinary General Meeting ("Notice")

Name and Registered Office Address of Company: Godrej Consumer Products Limited 4th Floor, Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai – 400079

Ms. Priyanka Lakhmichand Dengra alias Priyanka Kailash Sawlani & Mr. Lakhi Tulsidas Dengra alias Lakhmichand Tulsidas Dhingra

Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021

Folio No.

Phone: 022-3555 5000, Email: investor.relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

Reliance

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue of duplicate certificate(s).

Name / Joint Names Shares Certificate Nos. Distinctive Nos.

!	35584625	Adarbad Dossabhai Motafram Mrs Shilloo Dossabhai	234	62301635-635	2192457986-219
		Motafram Miss Urvakshy Dossabhai Motafram			
2	34694974	Amar Jeet Kaur	20	4469859-859	72606479-498
1000	5000 600 DVA 1100	Beant Singh	5	7565268-268	147672274-278
			10	10060228-228	181475313-322
			35	53203336-337	1245915681-715
			140	66453907-907	6857635534-673
3	100031232	Arajani A Shegokar	45	57749947-947	1601416957-001
		Anusaya Dattatreya	45	62471763-763	2208559058-102
		Wadhokar	90	66728161-161	6882041102-191
4	42013536	Asha Chheda	100	35736-737	1112301-400
25.00	9212000-20045	STORY CONTROL OF THE STORY	100	51537015-016	1181843545-644
			200	62439129-129	2205727877-076
			400	66690720-720	6878529242-641
5	60123861	Damodar Chunilal Mehta	31	12989405-405	261074202-232
	ON ENGISSION	Swatiben Girish Mehta	31	51237659-660	1173845788-818
			62	62414877-877	2203354982-043
			124		6875721010-133
6	63538043	Dilip K Bhansali	10	11412386-386	205585982-991
~		sering is announced	10	50710858-858	1161900417-426
			63	58388229-229	1621932193-255
			83	62482253-253	2209333814-896
			166	66741344-344	6883064709-874
7	3614026	Harjit Bevli	10	633564-564	17319364-373
-	3014020	Lt Col Manmohan Singh	14	1025992-992	25466735-748
		Bevli	21	2194920-920	43366803-823
		Devii	5	3135875-875	49741188-192
			50	51107795-795	1170160578-627
			100	62254558-558	2189072067-166
			200	66457107-107	
8	2022220	MINI D. LIDA	10/03/02/02		6857861807-006
8	3822320	Kokilaben Ramanlal Patel Ramanlal Girdharbhai Patel	208	66593753-753	6867852128-335
9	5320283	(2002/05)	140	66593755-755	6867852588-727
10	10308542	Mohanlal Laxmidas	2	6612456-456	139074575-576
10	10300342	Fionaniai Laxinidas	2	12680080-080	257040914-915
11	7057091	Mohanlal Laxmidas Jobanputra	332	6562639-645	137918638-969
12	9498419	Mumbaiwala Sirakbhai Hader Bhai	3120	62621007-007	2219500907-026
13	53154620	Neelu Vashista	40	11320395-395	203583952-991
0.000	75.0162 (34.025)	Rajeev Bhardwaj	40	51326943-944	1175543005-044
		(A) (A)	80	62434114-114	2205224464-543
			160	66685090-090	6877922179-338
14	34585580	Sanjay Digambar Vaidya	40	4454520-521	72299699-738
2075	314 (20 (31 (31 (31 (31 (31 (31 (31 (31 (31 (31		18	7555106-106	147592278-295
			12	10491522-522	187782566-577
			15	12905620-620	259229550-564
			85	53720105-107	1258541020-104
					1222211020-107
15	73972833	Sushila Devi Mohta	170	62469041-041 62576043-043	2208337534-703 2216274294-353

7248 Total The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way. Any person(s) who has / have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agent viz. "KFin Technologies Limited". Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice, failing which, the Company will proceed to issue letter(s) of confirmation in lieu of duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities.

79606821 Vikash Mohta

200 66857835-835 6892496513-712

for Reliance Industries Limited Savithri Parekh Place : Mumbai Company Secretary and Compliance Officer Date : April 5, 2024

THIS IS A CORRIGENDUM TO THE LETTER OF OFFER FOR THE INFORMATION PURPOSES ONLY AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR AN OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES.



ARUNJYOTI BIO VENTURES LIMITED (Corporate Identity Number: L01400TG1986PLC062463)

Our Company was incorporated as Century 21st Portfolio Limited ("Company") as a public limited company under the Companies Act, 1956 vide

Certificate of Incorporation dated February 27, 1986 with Registrar of Companies ("RoC") Delhi & Haryana, New Delhi bearing registration number 23476 of 1985-86 and received a Certificate for Commencement of Business on March 17, 1986 by RoC Delhi & Haryana. Thereafter, our Company's place of Registered Office was changed from Delhi to Andhra Pradesh on December 13,2008 which was certified by RoC Andhra Pradesh on January 15, 2009 and was shifted to 8-2-682/3/A&B, Suite No.404, Mayfair Gardens, Road No.12, Banjara Hills, Hyderabad, Andhra Pradesh - 500034." Subsequently, the name of the Company was changed from 'Century 21st Portfolio Limited to 'Arunjyoti Bio Ventures Limited 'vide certificate dated January 12, 2015, issued by Registrar of Companies, Hyderabad, Telangana upon grant of fresh Certificate bearing Corporate Identification Number 'L01400TG1986PLC062463'. The registered office of the Company was changed from 8-2-682/3/A&B, Suite No.404, Mayfair Gardens, Road No.12, Banjara Hills, Hyderabad, Andhra Pradesh-500034 to Plot No. 45, P & T Colony, Karkhana, Secunderabad-500009, Telangana, India with effect from May 26,2014. Subsequently, the registered office of our Company was changed to Door No.1-98/1/JSIC/6F/604-B6th Floor, Jain Sadhguru Capital Park, Beside Image Gardens, Madhapur, Shaikpet, Hyderabad – 500081 Telangana, India with effect from March 21, 2023. For further information, please refer the chapter "General Information" on page 38 of the Letter of Offer

Registered Office: Door No.1-98/1/JSIC/6F/604-B6th Floor, Jain Sadhguru Capital Park, Beside Image Gardens, Madhapur, Shaikpet, Hyderabad—500081

Contact Number: + 91 40-66684220, Facsimile: +91: NA, E-mail Address: cenport@gmail.com; Website: https://www.abvl.co.in/;

Contact Person: Swati Jain, Company Secretary and Compliance Officer

CORRIGENDUM TO THE LETTER OF OFFER DATED MARCH 13, 2024 (THE "LETTER OF OFFER"/ "LOF") AND THE ABRIDGED LETTER OF OFFER (THE "ALOF")

NOTICE TO THE INVESTORS (THE "CORRIGENDUM") OUR PROMOTERS

PABBATHI BADARI NARAYANA MURTHY. P S R MAHALAKSHMI PRASANNA AND DATHVIK PABBATHI ISSUE OF UPTO 1,65,67,200 FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 10 EACH ("RIGHTS EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR

CASH AT A PRICE OF ₹ 20/- PER RIGHTS EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ 10/- PER RIGHTS EQUITY SHARE) AGGREGATING UPTO ₹ 3313.44 LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 8 RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 1 FULLY PAID-UP EQUITY SHARE HELD BY THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE THAT IS MARCH 12, 2024. PLEASE REFER TO THE CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 135 OF THE LETTER OF OFFER. #Assuming full subscription. Subject to finalization of the Basis of Allotment.

This is with reference to the Letter of Offer ("LOF") filed by the company with BSE (the "Stock Exchange") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (for the information purpose only). Applicants/Investors may note the following modifications to the disclosures in the Letter of Offer, the Abridged Letter of Offer, Application Form, Rights Entitlement Letter and the same may be taken as updated and included in the Letter of Offer, the Abridged Letter of Offer, Application Form, Entitlement Letter.

At the time of filing the Letter of Offer, the Issue Closing Date was declared to be Monday, April 08, 2024. However, as per the powers stated in the Letter of Offer to the Board of directors/Rights Issue Committee (authorised by the Board of directors of the Company) to extend the said date of closing of Rights Issue offer period as may be determined by them from time to time, the Rights issue Committee at its meeting held on Thursday, April 04, 2024 have decided to extend the "Issue Closing Date" as "Friday, April 12, 2024 for the benefit of investors.

The Letter of Offer and the Abridged Letter of Offer, including Application Form and Rights Entitlement Letter to be modified in terms of "Issue Closing" Date" and the same is modified to be read as "Friday, April 12, 2024".

The disclosure of Issue Closing date in Letter of Offer will be modified as above and would be read as follows in all the pages stated below and indicative time lines as stated below shall stand substituted at such places, where the reference for the same is given, in the Letter of Offer, Abridged Letter of Offer and Application Form.

- On the Cover Page under the head "ISSUE PROGRAMME" Issue closes on Friday, April 12, 2024.
- In Section I- DEFINITIONS AND ABBREVIATIONS under the "Issue Related Terms" on page No.7 the definition of "Issue Closing date" shall be revised as "Friday, April 12, 2024".
- In Section III- INTRODUCTION under the head "The Issue" "Issue Schedule" on page No.37 and under the head "General Information" "The Issue Schedule" on page No.41 and in Section VII- ISSUE INFORMATION under "Terms of the Issue" on page No.159 the "Issue Schedule" shall be revised as follows

Event	Indicative Date
Issue Closing date	Friday, April 12, 2024
Finalization of Basis of Allotment (on or about)	Friday, April 19, 2024
Date of Allotment (on or about)	Saturday, April 20, 2024
Date of Credit (on or about)	Thursday, April 25, 2024
Date of Listing (on or about)	Monday, April 29, 2024

 In Section VII- ISSUE INFORMATION under "Last date for Application" on page No. 149 and on page No. 159, the last date for submission of the duly filled in the Application Form or a plain paper Application is Friday, April 12, 2024, i.e., Issue Closing date. All the other indicative timelines other than mentioned above shall stand amended accordingly.

> For ARUNJYOTI BIO VENTURES LIMITED Swati Jain.

Company Secretary and Compliance Officer

Date: April 05, 2024 Place: Hyderabad

financialexp.epap.in

Tel No.:-02246001922, info@ricl.in

Date:04/04/2024

Place: Mumbai

Managing Director

pository Participant to receive timely communication.

लोकसभा निवडणुकीसाठी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

मुंबई, दि. ५ : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात म हिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत.

ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण म हिलांकडे असणार आहे. जळगावम ध्ये ३३, नाशिक आणि रत्नागिरीम ध्ये ३०, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत.

तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असतील.

या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार आहेत. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे रःपष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

'महिला नियंत्रित मतदान केंद्र' रथापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी महिला असतील. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. थ्री. राहल बी. शर्मा. स्वर्गीय श्रीमती शेल बी. शम यांचा मूलगा, ज्या २० फेब्रुवारी, २०१४ रोजी मय झाल्या आणि त्या फ्लॅट अर्थात फ्लॅट क्र.२०६/ए बलदेव ज्योत को–ऑप.हौ. सोसायटी लि., विनायव नगर रोड, भाईंदर पश्चिम, ठाणे-४०११०१ या जागेच मालक होत्या, सदर फ्लॅट व सदर शेअर्स स्वर्गी श्रीमती शेल बी. शर्मा यांचे कायदेशीर वारसदार प्रतिनिधी म्हणून त्यांच्या नावे सदर फ्लॅट व शेअर हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर दाव असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सचिव, बलदेव ज्यो को-ऑप.हौ. सोसायटी लि.. विनायक नगर रोड भाईंदर पश्चिम, ठाणे-४०११०१ येथे सदर सूचन प्रकाशनापासून १४ दिवसात कळवावे. अन्यथा अश दाव्यांच्या संदर्भाशिवाय श्री. राहुल बी. शर्मा यांच्या नावे फ्लॅट हस्तांतर केले जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल ठिकाण: भाईंदर श्री. राहल बी. शम

जाहीर नोटीस

मी सुलोचना दत्ता बरदाडे कळविते की, माझे पती दत्ता महादेव बरदाडे यांचे दि-०६-०९ २०२३ रोजी निधन झाले. ते तंत्र शिक्षण संचालनालय येथे कामाला होते. तर्र त्यांच्या पश्चात त्यांचे हयात वारस खालिल प्रमाणे आहेत

1)सुलोचना दत्ता बरदाडे – पत्नी- वय -५७ २)भूषण दत्ता बरदाडे – मुलगा-वय - २९ तरी कोणासही काही आक्षेप असल्यास सात दिवसाच्या आत तहसिलदार कार्यालय । विभाग दंडाधिकारी शाखा जिल्ह अधिकारी यांचे कार्यालय जुने जकात घर ओल्ड कस्टम हाऊस, येथे तकार दाखल

पत्ता: रुम नं-१३, एल्फिन्स्टन टेक्नीकल हायस्कुल, धोबी तलाव, जी. पी. ओ मुंबई - ४००००१

PUBLIC NOTICE

The vehicle Maruti WagonR MH-02-C7-4923 & Chassis Number MA3EWDE1S00594459 was in the name of Late Mr. Jitendra Maneklal Shah expired on 19.07.2021 & Mrs. Kalpana Jitendra Shah expired on 27.03.2023 at Mumbai. The Vehicle nas to be transferred in the name of their son Mr. Kartik Jitendra Shah (legal heir). Anyone having any obiection related to the above transfer please contact RTO office, Andheri

Place :- Mumbai Date:- 06-04-2024

जाहीर सूचना

श्रीमती मणाली कन्हैया हाटकर य योर्तिलिंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी **ले.,** पत्ता: इमारत क्र.**आर/१,** आजगांवक लॉट, साई सिद्धी कॉम्प्लेक्स, पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी पुर्व, मुंबई-४०००६० या प्रोसायटीच्या सदस्या आहेत आणि सोसायटीच्य बी विंगमधील, १ल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ११ च्या धारक आहेत, यांचे १६.०६.२०२१ रोजी निधन झाले.

न्नोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल

मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स, म्लॅट व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्य सचनेच्या प्रसिध्दीपासन **१५ दिवसांत** गोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत नभासदाच्या शेअर्सव हितसंबंधाच्य स्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा नाक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य रावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर देलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य nisaen/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी . गोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या ार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/ मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हेतसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप ोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या पविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी **स.११.०० ते** दु.१२.३० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता ज्योर्तिलिंग को.हौ.सो.लि. सही/- मा. सचिव दिनांक: 0६.0४.२0२४

P.J. No. 87/2024

..... Petitioner

Date: 28.03.2024 Exh. 23 NOTICE

IN THE FAMILY COURT NO. 4 MUMBAI AT BANDRA PETITION NO. A-2030 of 2019 Mrs. Pooja Ajit Pandey

Mr. Ajit Chottelal Pandey C-705, Poonam Pallazo, Yashvant Nagar, Nallasopara (W) Tal: Vasai, Palghar-401203

C/o. Mr. Chottelal Pandey, 1st Floor, Room No.5, C-/13 X, PNT Colony, Opp. Cigratte Factory, Sahar Road, Andheri (East), Mumbai-400099

Mr. Ajit Chottelal Pandey

TAKE NOTICE THAT the Petitioner above named has filed petition against you for U/s 13 (1) (ia) and of Hindu Marriage Act, 1955. TAKE FURTHER NOTICE that, the petition is fixed for hearing and final disposal on ${\bf 8}^{\rm m}$

day of May, 2024 at 11:00 a.m. (Sharp) in Family Court No.4, Mumbai at Bandra, or before any other Hon'ble Judge, presiding in the Family Court Mumbai at Bandra, assigned charge of the said Court No.4, when you are required to appear in person and to file your Written Statement and in default of your doing so, the Judge-Family Court No.4 will proceed to hear the said petition, against you Ex-parte and pronounce Judgment thereon

THIS NOTICE IS ORDERED by Smt. Trupti G. Mitkari, Judge, Court No. 4 on 8th February, 2024. GIVEN UNDER MY HAND AND SEAL OF THIS COURT DATED THIS 28TH DAY OF MARCH, 2024.



Date: 28/03/2024

Deputy Registrar, Family Court Mumbai Bandra Kurla Complex, Bandra (East),Mumbai 400 051

शुद्धिपत्रक

दिनांक ३१.०३.२०२४ रोजी सदर वृत्तपत्रात प्रकाशि

. गामध्ये मालमत्तेची अनुसुची चुकीने नमुद झाली नव्हती

तरी कृपया ती योग्य स्वरुपात खालीलप्रमाणे वाचावी:

rलॅट क्र.२०१, क्षेत्रफळ ५८१ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, २रा

मजला, मनिषा पुर्ती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत क्र.के-१, न्यु शास्त्री नगर,

गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२, जमीन सीटीएस

क्र.२१७. गाव पहाडी गोरेगाव (पश्चिम). तालका

गोरिवली, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर व

PUBLIC NOTICE

LOST-DOCUMENTS

My client, Mr. Satyam R. Bachani, the owner of the property being Flat Nos. 504A & 504B,

G.N. Hamlet, building No. A-7, Vimannagar, Lohegaon, Pune - 411 014 (herein after referred to as "said flats") was gifted the

said flats under a Gift Deed dated 24th May

2004 executed between Smt. Jagdish Jugalkishore Khanna & Shri. Rampal

Jugalkishore Khanna (Donors therein) and

My client has represented by virtue of a 2 Agreements for Sale dated 11th October 2001 (lost document in respect of the said

flats) more particularly described in the Schedule-I & Schedule-II hereinunder,

entered between M/s. Goel Nitron Builders

(promoters) and Smt. Jagdish Jugalkishore Khanna and Shri. Rampal Jugalkishore

Khanna had purchased the said flats and the

same was in turn was gifted to my client and my client is in use, occupation and possession of the said Flats since then and is

also member of Ganga Hamlet Co-operative Housing Society Limited, having been

issued Share Certificate No. 136, bearing

Distinctive Share Nos. 681 to 685 dated 25th

June 2004 duly endorsed in the name of my

My client has further represented that the

originals of the Agreements dated 11th

October 2001 are lost and misplaced and are not available/traceable. My client has duly

informed and intimated to the Inspector of

Police in-charge, Khar (West) Police Station

in respect of the said documents vide complaint dated 21st March 2024.

Notice is therefore given that if any person

finds the said lost documents as described

in the Schedule-I & Schedule-II hereinunder

should contact the undersigned on the below

"<u>Schedule - I</u>"

Original Agreement dated 11th October 2001, duly executed between M/s. Goel

Nitron Builders and Smt. Jagdish Jugalkishore Khanna and Shri Rampal

Jugalkishore Khanna in respect of Flat No

504A. G.N. Hamlet, building No. A7

"Schedule - II

Original Agreement dated 11th October 2001, duly executed between M/s. Goel

Nitron Builders and Smt. Jagdish Jugalkishore Khanna and Shri. Rampal

Jugalkishore Khanna in respect of Flat No. 504B, G.N. Hamlet, building No. A7, Vimannagar, Lohegaon, Pune - 411 014.

201, Triveni CHS, Suchidham Complex, Next to Dindoshi Bus Depot, Dindoshi, Goregaon (East), Mumbai - 400 067.

(CHETAN J. CHODANKAR)

Advocate

Dated this 6th day of April 2024.

Vimannagar, Lohegaon, Pune - 411 014.

client on 6th July 2005.

given address.

my client as Donee.

सही/-

वकीर

(रोहन जे. चोथानी)

मंबई उपनगर जिल्हा येथील जिमनीचे सर्व भाग व खंड.

ठिकाण: मुंबई, दिनांक:०२.०४.२०२४

सर्व सामान्य जनतेने सूचना घ्यावी की सदनिका क्र. **ए १०१**, पहिला मजला, इमार क्रमांक ए/३६, <mark>श्री दत्तकृपावंत को. ऑप</mark> **हौ. सो. लि.** एमएमआरडीए वसाहत (**नविन आर. एन. ए. वसाहत**), आर. एन ए. पार्क जवळ, वाशीनाका, चेंबूर, मुंबई ४०००७४, हि सदनिका **कै. पार्वती शंकर** चाचे यांच्या नावे असून कै. **पार्वती शंक** चाचे यांचे निधन मुंबई येथे दिनांक ०१/१०/२०२१, रोजी झालेले असून त्यांच्य मागे **१) श्री. वासुदेव शंकर चा**चे (मुलगा), २) श्री. अनिल शंकर चाचे (मुलगा), ३) सौ. सीमा सत्यवान गोपाळे (मुलगी) हे सदरच्या सदनिकेचे कायदेशीर

श्री. वासुदेव शंकर चाचे हे सदरचे सदनिका आपल्या नावे हस्तांतर (Transfe करीत आहेत. सर्व जनता. संस्था यांना सद सदनिके मध्ये कोणताही दावा किंवा हक मागणी किंवा आक्षेप) असल्यास आवश्यव कागदपत्रा सह खालील नमूद पत्त्यावर १। **दिवसाच्या** कालावधीत आणण्याची सूचन घ्यावी, त्यानंतर दावे, आक्षेप गृहीत धरत जाणार नाही

ए/३६, सोसायटी कार्यालय श्री दत्तकृपावंत को. ऑप हौ.सो.लि एमएमआरडीए वसाहत (नविन आर. एन. ए. वसाहत) आर. एन. ए. पार्क जवळ, वाशीनाका चेंबूर, मुंबई-४०००७४ ैठिकाण: मुंबई देनांक: ०६/०४/२०२४

जाहिर नोटीस

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय श्री. अरविंद परशराम म्हैसकर फ्लॅट क्र.२०४, दुसरा मजला. साई अपार्टमेंट. को ऑप हा. सो., नवघर, वसई (प), ता. वसई, जि. पालघर चे मालक होते. श्री. अरविंद परशुराम म्हैसकर यांनी नामनिर्देशित आपली पत्नी श्रीमती अश्फिना अरविंद म्हैसकर यांना घोषित केले होते, स्वर्गीय श्री. अरविंद परशराम म्हैसकर यांचे ३ डिसेंबर २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती अश्फिना अरविंद म्हैसकर, मलगा श्री विशाल अरविंद म्हैसकर, मुलगी श्रीमती हेमा अरविंद म्हैसकर हे कायदेशीर वारसदार आहेत श्रीमती अश्फिना अरविंद म्हैसकर हा। कायदेशीर नामनिर्देशित असल्याने वरील मालमत्ता त्यांच्या नावे सोसायटीच्या कायद्यांनुसार करण्यात आली आहे. श्रीमती अश्फिना अरविंद म्हैसकर यांनी वरील मालमत्ता विक्री करण्याचे ठरविले आहे, तरी सदर हस्तांतरणास कोणाही व्यक्तीस कोणत्याही प्रकारे हरकत / आक्षेप असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४

श्रीमती अश्फिना अरविंद म्हैसकर २०४, दुसरा मजला, साई अपार्टमेंट, को. ऑप. हा. सो., नवघर, वसई (प), ता. वसई, जि.

दिवसाच्या आत निम्न स्वाक्षरीकारांना कागदोपर्त्र

पुराव्यासह समक्ष कळवावे. तशी हरकत वेळेत न

अल्यास कोणाचीही कोणत्याही प्रकारे हरकत

नाही. असे समजुन हस्तांतरणाबाबतची पुढील

कारवाई पूर्ण करण्यात येईल याची नोंद ध्यावी.

तारीख :- १६/०२/२०२४

रोज वाचा दै.'मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की, मी श्री. प्रदिप रामचंद्र कदम १०२, नव औदंबर को-ऑप.हौ.सो.लि., पांडुरंग वाडी, डोंबिवली (पूर्व) चा सभासद असून ह्या मालमत्तेचे शेॲर सर्टिफिकेट गहाळ झाले असुन शेअर सर्चिफिकेट क्र. २१ रजिस्टर क्रे. २३, शेअर क्र. १११ ते १२५ एकूण १५ शेअर्सचे सर्टिफिकेट गहाळ झाले असून त्याबाबत टिळक नगर पोलिस स्टेशिन येथे दि. ०४/०४/२०२४ रोजी तक्रार केली आहे. त्याचा तक्रार क्र. १४०/२०२४ असून त्याऐवजी मी सोसायटीकडे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेटची मागणी केली आहे. तरी हे शेअर सर्टिफिकेट जर कोणाला मिळाले तर त्यांनी ७ दिवसांच्या आत खालील पत्यावर आणून देण्याची कृपा कराव अन्यथा कोणोचीही हरकत नाही असे समजून सोसायटी डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करेल याची नोंद दिनांक : ०६/०४/२०२४

सही/-

श्री. प्रदिप रामचंद्र कदम ८०८, पार्थ स्काय वन, गणेश मंदिर समोर, जिमखाना रोड, सागर्ली, डोंबिवली (पूर्व) मो.:९८९२९४५००५

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील

श्री. पार्था चक्रबोर्ती, प्रौढ, भारतीय नागरिक निवासी पत्ता-फ्लॅट क्र.८०३, 'सी' विंग, अदार्न वेस्टर्न हाईटस्, जे.पी. रोड, गुरुद्वारा/मनिष मार्केट समोर, डी.एन. नगर मेट्रो स्टेशनजवळ, ४ बंगला अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५८. श्री. पाथ चक्रबोर्ती (मालक), अदानी इस्टेट प्रायव्हे लिमिटेड (विकासक) यांच्या दरम्यान मालमत्त अर्थात पत्ता: फ्लॅट क्र.८०३, क्षेत्रफळ १२९.१ चौ.मी., ८वा मजला, 'सी' विंग, वेस्टर्न हाईटस म्हणून ज्ञात इमारत, जे.पी. रोड, गुरुद्वारा/मनिष मार्केट समोर, डी.एन. नगर मेट्रो स्टेशनजवळ, बंगला, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५८ सीटीएस क्र.८६६, यापुढे खालील अनुसुचीत नमुद् मालमत्ता म्हणून संदर्भ, या जागेबाबत मुळ विक्री करारनामा झाला होता. सदर दस्तावेज अर्थात दिनांक १६ मे, २०१५ रोजी निष्पादित विक्री करारनामा आणि दिनांक १६ मे, २०१५ रोजी नोंदणी क्र.बीडीआर-१७/४००४/२०१५ अंतर्गत नोंद असलेले दस्तावेज हरवले आहेत सर्व व्यक्तींना सुचित करण्यात येत आहे की हरवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणतार्ह त्र्यवहार करु नये. जर कोणी असा व्यवहार केलेल असल्यास त्यांनी आजपासून **१५ दिवसात** खार्ल नमुद केलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे.

मालमत्तेची अनुसुची निवासी फ्लॅट क्र.८०३, क्षेत्रफळ १२९.१४ चौ.मी., ८वा मजला, 'सी' विंग, वेस्टर्न हाईटस म्हणून ज्ञात इमारत, जे.पी. रोड, गुरुद्वारा/मनिष मार्केट समोर, डी.एन. नगर मेट्रो स्टेशनजवळ, १ बंगला, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५८ सीटीएस क्र.८६६, गाव आंबोली, तालुका अंधेरी (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ). दिनांक: ०६.०४.२०२४

स्नेहा पी. विश्वकर्मा ठिकाण: मुंबई बीएलएस, एलएलबी, आयपीआर राहा लिगल सोल्युशन्स वकील, उच्च न्यायालय मुंबई कार्यालय क्र.२०५, २रा मजला अपोलो कॉम्प्लेक्स, आर.के. सिंग मार्ग अंधेरी पुर्व, मुंबई-४०००६९

जाहीर सूचना

श्रीमती हेमा कल्याणसुंदरम या पुषकराज-को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. इमारत क्र.५३, एन.जी. आचार्य मार्ग, सुभाष नगर, चेंबूर, मुंबई-४०००७१ या सोसायटीच्य सदस्या आहेत, यांचे २७.०२.२०२३ रोजी निध झाले. त्यांचा मुलगा श्री. कुमार कल्याणसुंदरम वारसदार) यांनी सोसायटी कार्यालय नोंदीमधीर नामांकनानुसार त्यांच्या नावे सोसायटीचे सदस्यत्व आणि सदर फ्लॅटमधील शेअर्स हस्तांतरणासार्ठ

दावा व अर्ज केला आहे.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंव अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **३० दिवसांत** सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य शे अर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठ त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाल ाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श गोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या ार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल आणि कालावधी समाप्तीनंतर त्यावरील कोणताई दावा विचारात घेतला जाणार नाही.

ठिकाण: मुंबई सही / मा. सचिव दिनांक: ०६.०४.२०२४ पुषकराज-१ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, १) श्री. दक्ष द्दीपक कपूर व २) श्री. विशाल दीपक कपूर[े] फ्लॅट क्र.डी-४०३, ४था मजला, पवई जल वायु विहार - सेक्टर 'ए' को-ऑपरेटिव्ह हौसिंग <mark>प्रोसायटी लि.,</mark> आदी शंकराचार्य मार्ग, हिरानंदार्न गर्डन्सजवळ, पवई, मुंबई-४०००७६, क्षेत्रफव गुमारे १०६८ चौ.फु. बिल्टअप तसेच एक मोकळी कार पार्किंग जागा क्र.१०७, नोंदणी जिल्हा व उप-जेल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा तसे यामधील सर्व करारनामा व दस्तावेजांसह मालमत्ते ालक व ताबेदार आहेत. **एअरफोर्स नेव्ह**ल हौ**सिंग बोर्ड,** एक भाग आणि मुळ प्राप्तकर्ते ान्य भाग यांच्या दरम्यान सदर फ्लॅटबाबत असलेले प्रथम श्रेणी करारनामाचे मळ करानामा हरवले आहे भाणि शोध घेऊनही सापडलेले नाही.

तर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सद . लॅटबाबत कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार क्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचन ाकाशनापासून **१५ दिवसांत** आवश्यक कागटोपर्त्र राव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता आर् सायटीच्या कार्यालयात कळवावे. तद्नंतर माझे अशील दुय्यम प्रतींकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया पुर्ण करतील आणि सदर सूचनेच्या दिवस समाप्तीनंतर ाप्त कोणताही दावा विचारात न घेता उपरोत्त म्लॅटच्या विक्री/बक्षीस देण्याची सर्व प्रक्रिया माझे अशील पूर्ण करतील.

आज दिनांकीत ०६ एप्रिल. २०२४ राहुल नरेंद्र सिंग वकील उच्च न्यायालय दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स

पवई, मुंबई-४०००७६

सार्वजनिक सूचना

मी, श्री. दीपेंद्र बिनोद भीमसारिया (वय ३८ वर्षे) रा. सी / ९०३, आरएनए / एनजी ईसीएलएर्ट मिल्लत नगर, मुंबई असे प्रमाणित करतो की अंबोली पोलीस ठाणे, मुंबई (रजि. नों. क्र. २२३ २०२४, दि. १३.०३.२०२४) यांना दिलेल्या तका वरून माझे १) राहत्या | घराचे पझेशन लेटर २ पार्कींग लेटर ३) पार्किंग पेमेंट पावती ४) दि ०३.०४.२०२३ [°]रोजीची ऍग्रिमेंट पावती या वर्णनाची कागदपत्रे १०.०३.२०२४ रोजी लिंक रोड, फन गल्लीमध्ये गहाळ झालेली आहेत. मी या द्वारे सूचना देत आहे कि, वरील निदर्शित गहाळ ू कागदपत्रे कुणाला सापडल्यास कृपया त्यांनी उपरोक्त पत्त्यावर पाठवावीत.

श्री. दीपेंद्र बिनोद भीमसारिया संपर्क क्र. (९८२००६१०१४) दिनांक : ०६.०४.२०२४ ठिकाण : मुंबई स्वाक्षरी/-दीपेंद्र बिनोद भीमसारिया

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपत्रात प्रकाशित

करावयाची जाहिरात

केंद्र शासन, उत्तर पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(५)(अ) प्रकरणात मे. हेरॉईक वर्कफोर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच नोंदणीकृत कार्यालय: **एस.क्र.१४८, रईस** कंपाऊंड, वोल्वो सर्विसेस सेन्टरच्या मागे वसई पुर्व आयई, ठाणे, वसई-४०१२०८ महाराष्ट्र, भारत.याचिकाकर्ता

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ०२ एप्रिल, २०२४ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून गुजरा**त राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्य निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकर कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाध येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप र विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप मे. हेरॉईक वर्कफोर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून चौदा दिवसांच्या आत नोंदणीकृत कार्यालय एस.क्र.१४८, राईस कंपाऊंड, बी एच. वोल्वो सर्विसेस सेन्टर, वसई पुर्व आयई ठाणे, वसई-४०१२०८, महाराष्ट्र, भारत येथे अर्जदारांच्या वतीने व करित

जतीन चंद्रकांत दोशी डीआयएन:००२७१५१६ दिनांक: ०६.०४.२०२४ ठिकाण: मुंबई

🕯 जाहीर नोटीस

या द्वारे कळविणेत येते की, श्री. अनंत सिताराम तोरस्कर, रा. ५१८ श्री साईबाबा एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था, ५वा मजला, साताक्रुझ (पूर्व), मुंबई – ४०० ०५५. हया कार्यरत शासकीय कर्मचार्र दे. ७/०५/२०१९ रोजी मयत झाले.

मृत्यूपश्चात त्यांना पुढे नमुद केलेप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.

अ. क्र.	नाव (विवाहीत महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत)	वय	मृत व्यक्तीशी नाते		
ξ.	नंदिकशोर अनंत तोरस्कर	४५	मुलगा		
٦.	सुरेखा अनंत तोरस्कर (सौ. अस्मिता अजित सकपाळ)	४०	मुलगी		
₹.	सुभाष अनंत तोरस्कर	80	मुलगा		

अनुकपा तत्वासाठी (शासकीय) निमशासकीय कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने), म्हाडामार्फत देणेत येणाऱ्या निवासी गाळयाचा लाभ मिळणेकरिता (मृत गिरणीकामगाराचे वारस या नात्याने) वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे. त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्याल

दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प), मुंबई – ४०० ०५८ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासून ७ दिवसात संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत येईल. अर्जदार नाव व पत्त

नावः श्री. नदकिशोर अनंत तोरस्कर पत्ताः ५१८ श्री साईबाबा एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था, ५वा मजला साताकुझ (पूर्व), मुंबई— ४०००५५ मो. नं ९८३३२३७८० दिनांकः ०६/०४/२०२४



बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

FINSERV कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमा वेंबर्स. ३०× व ३०५. मंजे चौक. सिताबल्दी.

ताबा सचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटर्स् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वयं सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **मे. बजाज** <mark>रीसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)</mark> चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये सलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत तूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास संगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व गर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **मे. बजाज हीसिंग फायनान्स लिमिटेड**च्या वतीने खालील स्वाक्षरीकत्याँनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर भिधनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद् केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाली नमूद् केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/ ाहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यानं **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे. कर्जदार/जामिनदाराचे नाव

(एलएएन क्र., शाखा नाव)	(स्थावर मालमत्ता)	दिनांक व रक्कम	दिनांक
शाखा: नागपूर, (कर्ज क.: ४०६एचएफडब्ल्युईपी३२१५८५ व	पुढे नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड:	२२ डिसेंबर, २०२३	03.08.2028
४०६एचएसएलईओ७८२६२३) १. श्र. अनुराज रामास्वाम ऊर्फ अनुराज रामास्वामी	फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, लोटस अपार्ट.,		
नमसिवाया (कर्जदार), पत्ता: फ्लॅट क्र.३०१, लोटस अपार्ट. म्हाडा कॉलनी, बी/एच	पी.एस.क्र.५, विदर्भ किसन को-ऑप. हौऊस	(रुपये सतरा लाख बा	वन्न हजार एकशे
मारुती कॉम्प्लेक्स, मनकापुर, नागपूर, महाराष्ट्र-४४००३०. दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.३०१, ३रा	सोसायटी लि., केएच क्र.६/५,	शहात्तर प	क्तः)
मजला, लोटस अपार्ट., पी.एस.क्र.५, विदर्भ किसन को-ऑप. हौऊस सोसायटी लि.,	माझरीपत्का, पीएच क्र.११, सीएस क्र.३,		
केएच क्र.६/५, माझरीपत्का, पीएच क्र.११, सीएस क्र.३, एसएच क्र.२६०/१२, तहसिल	एसएच क्र.२६०/१२, तहसिल व जिल्हा		
व जिल्हा नागपूर, महाराष्ट्र-४४००३०.	नागपूर, महाराष्ट्र-४४००३०.		
दिनांक: ०६.०४.२०२४, ठिकाण: नागपूर	प्राधिकृत अधिका	री, बजाज हौसिंग फार	प्रनान्स लिमिटे

Edelweiss

एडेलविज रिटेल फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: टॉवर ३, विंग बी, कोहिनूर सिटी मॉल, कोहिनूर सिटी, किरोळ रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०, महाराष्ट्र.

मागणी सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ३(१) अन्वये सूचना

बालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सदर कायदा) अंतर्गत **एडेलविज रिटेल फायनान्स लिमिटेड (ईआरएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट)

ल्ल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर कायद्याच्या कलग १३(२) अन्वये खालील कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता/जामिनदार (सदर कर्जदार) यांना खाली नमुदप्रमाणे संबंधित मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार (सदर कर्जदार) चे खाते **दिनांक ०५.०३.२०२४ रोजी एनपीए**मध्ये वर्गीकृत करण्यात आले या संदर्भात पुन्हा एकदा सदर कर्जदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर कर्जदाराद्वारे निष्पादित इतर दस्तावेज/लेखी अहवालासह कर्ज क्रारनामा अंतर्गत देय असलेले रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत आणि/किंवा मुक्ततेपर्यंत खाली नमुद केलेल्या मागणी सूचनेत सविस्तर दिल्याप्रमाणे पुढील व्याजासह एकत्रित खाली नमुद केलेली रक्कम सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत **ईआरएफएल** यांच्याकडे जमा करावी. कर्जाची गरतफेड करण्याकरिता प्रतिभूती म्हणून सदर कर्जदार यांनी **ईआरएफएल**कडे खालील प्रतिभूत मालमत्ता तारण ठेवण्यात आली होती.

कजेदार/सह-कजेदाराचे	मागणी सूचना दिनाक व	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन				
नाव	रक्रम	(स्थावर मालमत्ता)				
(कर्ज खाते क्र. एलएमयुएमएसएलई०००००१२४६३)	०३.०४.२०२४ व	अनुसुची-१: जमीन क्षेत्रफळ ६८२.५२ चौ.मी. किंवा शहर आणि बेट आणि				
१. इसिनॉक्स स्टील्ट लिमिटेड (कर्जदार व अर्जदार)	१९ मार्च, २०२४ रोजी	उप-नोंदणी जिल्ह्यातील कॉर्पोरेशनच्या शिवडी वडाळा (उत्तर) इस्टेटच्या				
२. इसी सेल्स इंडिया प्रा.लि. (सह-कर्जदार व सह-अर्जदार)	देय रक्कम	प्लॉट क्र.२११, रफी अहमद किडवई रोड, वडाळा, मुंबई-४०००३१ वर				
३. इसी मेटल्स इंडिया प्रा.लि. (सह-कर्जदार व सह-अर्जदार)	रु.४८,४२,०३६.५९	स्थित बंसीधर बिल्डिंग म्हणून ओळखल्या जाणार्या इमारतींशी संबंधित				
४. इसी वर्ल्ड स्टील्स प्रा.लि. (सह-कर्जदार व सह-अर्जदार)	(रुपये अट्ठेचाळीस लाख	आहे. मुंबई शहराच्या नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह्यातील आणि बृहन्मुंबई				
५. सन्हाश मोटर्स प्रा.लि. (सह-कर्जदार व सह-अर्जदार)	बेचाळीस हजार छत्तीस	महानगरपालिकेच्या हद्दीत येणारे विविध गॅरेज/स्टॉल/दुकाने यांचा समावेश				
६. सिद्धार्थ सुधीर गुप्ता (सह-कर्जदार व सह-अर्जदार)	आणि पैसे एकोणसाठ	असलेला, एफ/उत्तर वॉर्ड बेअरिंग सीएस क्र.८४९ खालीलप्रमाणे चतुसिमा:				
७. अश्विनकुमार हरबन्सलाल गुप्ता	फक्त)	उत्तरेकडे किंवा दिशेने: भूखंड क्र.२१०; दक्षिणेकडे किंवा दिशेने: भूखंड				
(सह-कर्जदार व सह-अर्जदार)		क्र.२१२; पूर्वेकडे किंवा दिशेने: वडाळा रेल्वे ट्रॅक/स्टेशन येथे; पश्चिमेकडे				
८. सुधीर हरबन्सलाल गुप्ता (सह-कर्जदार व सह-अर्जदार)		किंवा दिशेने: रफी अहमद किडवई मार्ग.				
 वरुण सुधीर गुप्ता (सह-कर्जदार व सह-अर्जदार) 		अनुसूची-२: दुकान क्र.२, क्षेत्रफळ १८२ चौ. फूट. इमारतीच्या तळमजल्यावर				
		असलेले चटईक्षेत्र बंसीधर बिल्डिंग म्हणून ओळखले जाणारे भूखंड क्र.२११,				
		रफी अहमद किडवाई रोड, वडाळा, मुंबई-४०००३१ वर स्थित आहे, ज्याचे				
		येथे अनुसूची-१ मध्ये अधिक वर्णन केले आहे.				
		टीप: ०३.०६.२०१५ रोजीच्या नोंदणीकृत विक्री डीडमध्ये सांगितलेल्या				
		वेळापत्रकाचा अधिक अचूकपणे उल्लेख केला आहे. ५४५८/२०१५ संयुक्त				
		एसआरओ पूर्वी, मुंबई शहर-२.				
कर्नुहार गांची हा जार केनेजी पुरुष देशसम्बद्धान है हाए कामान शतार्थ जाने वा देशसम्बद्धान महिला है।						

जिदार यानी वर नमूद केलेली रक्कम **ईआरएफएल**कडे जमा करण्यात असमर्थ ठरले तर **ईआरएफएल** याच्याद्वारे सदर कजेदार याच्य संपूर्णत: जोखिम, मुल्य व परिणामावर कायद्याच्या कलम १३(४) आणि लागू नियमाअंतर्गत प्रतिभृत मालमत्तेबाबत कारवाई सुरू केली जाईल. सदर कर्जदार यांना **ईआरएफएल**च्या पूर्व लेखी परवानगीशिवाय कायद्याअंतर्गत तरत्**दीप्रमाणे उपरोक्त प्रतिभूत मालमत्तेचे** विक्री, भाडेपट्टा किंवा इतर प्रकारे हस्तांतरणास सदर कायद्यान्वये रोखण्यात येत आहे आणि याचे उल्लंघन केल्यास कायद्यान्वये त्यांना कारावास आणि/किंवा दंड होवू शकतो. सही/- प्राधिकृत अधिकारी

दिनांक: ०६.०४.२०२३ ठिकाण: मुंबई

एडेलविज रिटेल फायनान्स लिमिटेडकरिता

टीसीएफसी फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०१-५०२, रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जनरल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. व्र.:९१-२२३५१३०९४३/४४, ई-मेल:companysecretary@tcfcfinance.com, वेबसाईट:www.tcfcfinance.com

टपाल मतदानाची सूचना

नागू तरतुर्दीच्या अनुषंगाने, सुधारित **(कायदा)**, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) सह एकत्रितपणे वाचा नियम, २०१४, संधारित **(व्यवस्थापन नियम)**, सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ रोजी **(एमसीए परिपत्रक)** भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ चे नियमन ४४, सुधारित केल्यानुसार **(एलओडीआर अधिनियम)** आणि इतर कोणत्याही लागू कायदा, नियम आणि नियम (कोणत्याही वैधानिक फेरफार किंवा त्यातील पुर्नअधिनियमांसह, काही काळासाठी), टीसीएफसी फायनान्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची मंजूरी पोस्टल बॅलटद्वारे रिमोट ई-द्वारे मागितली जाते. पोस्टल बॅलेट सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायासाठी मतदान

एमसीएच्या परिपत्रकांनुसार, कंपनीने **शुक्रवार ५ एप्रिल, २०२४** रोजी स्पष्टीकरणात्मक विधानासह पोस्टल बॅलेट नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या आहेत, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत. २९ मार्च, २०२४ रोजी (कट-ऑफ तारीख)

ही सचना कंपनीच्या www.tcfcfinance.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात बीएस लिमिटेड **(बीएसई) <u>https://www.bseindia.com</u> ज्या**वर इकिटी शेअर्स कंपनी सूचीबद्ध आहेत आणि ई-व्होटिंग एजन्सीच्या वेबसाइटवर उदा. <u>https://www.evoting.nsdl.com</u> वर देखील उपलब्ध आहे. एमसीए परिपत्रकातील तरतदींनसार, सदस्य केवळ ई-व्होटिंग प्रक्रियेदारेच मतदान करू शकतात, सदस्यांच्य मतदानाच्या अधिकारांची गणना कट ऑफ तारखेला त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या इक्रिटी समभागांच्या आधारे केली जाईल. कट–ऑफ तारखेनुसार कंपनीचा भागधारक नसलेली कोणतीही व्यक्ती केवळ माहितीच्य उद्देशाने पोस्टल बॅलेट नोटीस हाताळेल.

कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज अँड डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा आपल्या सर्व सदस्यांना ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गुंतल्या आहेत. रिमोट ई-मतदान **शनिवार, ६ एप्रिल, २०२४** रोजी स.०९.००वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि रविवार, ५ मे, २०२४ रोजी सायं.०५.००वा. (भाप्रवे) (दोन्ही दिवसांसह) समाप्त होईल. ठरावावर एकदा मतदान झाले की, त्यानंतर सदस्यांना त्यात बदल करण्याची परवानग दिली जाणार नाही. रिमोट ई-व्होटिंगला उक्त तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही.

या सदस्यांनी त्यांचा ई–मेल पत्ता अद्ययावत केलेला नाही, त्यांना विनंती आहे की, त्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूप ठेवलेल्या समभागांच्या संदर्भात त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीमार्फत आणि वास्तविक स्वरूपात असलेल्या ोअर्सच्या संदर्भात कंपनीला पत्र लिहून नोंदणी करावी. रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाइम् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> या ईमेलद्वारे किंवा सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ वर पोस्टाने पाठवावे.

. नंचालक मंडळाने **मे. एन.व्ही. असोसिएट्स,** प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (एसीएस सदस्यत्व क्र.२४४८७ आणि सराव प्रमाणपत्र क्र.९०३७) **कुमारी निशा वर्मा** यांची तपासनीसकर्त्या (स्क्रुटिनायझर) म्हणून पोस्टल मतपत्र रिमोट -मतदान प्रक्रियेद्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी नियुक्ती केली आहे.

ई-मतदानाची छाननी पूर्ण झाल्यानंतर तपासनीसकर्ता हा अहवाल अध्यक्षांना किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला सादर करेल आणि निकाल ७ में, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केला जाईल आणि . हपनीच्या <u>(www.tcfcfinance.com)</u> वेबसाइटवर तो प्रदर्शित देखील केला जाईल आणि एनएसडीएलच् (https://www.evoting.nsdl.com) वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) https:// www.bseindia.com वर कळवले जाईल.

-व्होटिंगच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून **सुश्री पल्लवी म्हात्रे, <u>pallavid@nsdl.com</u>** किंवा यांना <u>evoting@nsdl.com</u> वर संबोधित केल्या जाऊ शकतात किंवा शंकांचे निराकरण करण्यासाठी ०२२-४८८६ ७००० वर संपर्क करावा.

टीसीएफसी फायनान्स लिमिटेडकरिता

दिनांक: ०५ एप्रिल, २०२४

किंजल शेट

कंपनी सचिव

रॉयल इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३२, २रा मजला, प्लॉ-४५/४७, शांती भवन, धिरुमाई पारेख मार्ग, लाडवाडी, काळबादेवी, मुंबई-४००००२. दूर.क.०२२-४६००१९२२, ई-मेल: info@ricl.in; वेबसाईट:www.ricl.in

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **रॉयल इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेड**च्या भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा **गुरुवार, २५ एप्रिल, २०२४ रोजी स.११.००वा.** कॉन्फरन्स रूम, १८वा मजला, सी–विंग, मित्तल टॉवर, नरिमन पॉइंट, मुंबई–४०००२१, महाराष्ट्र येथे विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता आयोजित केली जाईल.

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या https://www.ricl.in/pdf/Notice-of-EGM/ Notice-of-EGM_RICL_Final_Dispatch.pdf. वेबसाइटवर उपलब्ध आहे. सदर दस्तावेज सदस्यांच्या निरीक्षणासाठी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयी-वेळेत उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २० आणि सेबी सूची विनियमांच्या नियमन ४४ च्या तरतुर्दीनुसार, कंपनी दूरस्थ ई-मतदान सुविधा प्रदान करत आहे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) प्राणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या ई-वोटिंग सेवांद्रा नोटीसमध्ये निर्दिष्ट केलेल्या सर्व व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने (रिमोट ई-व्होटिंग) त्यांचे सदस्य त्यांचे मत देतात. सूचना एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.co.in</u> या वेबसाइटवर देखील उपलब्ध असतील. कायद्यानुसार तपशील खालीलप्रमाणे आहेतः

- अ) कंपनीने ३ एप्रिल, २०२४ रोजी/पर्यंत विशेष सर्वसाधारण सभेची सूचना आणि इतर कागदपत्रे पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे.
- ब) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दूरस्थ ई-मतदान **सोमवार, २२ एप्रिल, २०२४ (०९.००वा.)** पासून सुरू होईल आणि **बुधवार, २४ एप्रिल, २०२४ (०५:००वा.)** रोजी समाप्त होईल.
- क) संचालक मंडळाने **मे. मयंक अरोरा** आणि कंपनी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, ईजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने तपासणी करण्यासाठी तपासनीसकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. ज्या व्यक्तींनी शेअर्स घेतले आहेत आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य झाले आहेत
- आणि जे निश्चिती तारखेला म्हणजे बुधवार १७ एप्रिल, २०२४ रोजी पात्र भागधारक आहेत, त्यांनी एनएसडीएलशी ईमेल आयडी evoting@nsdl.co.in किंवा आमचे निबंधक भागहस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. किंवा रिमोट ई–व्होटिंगचे क्रेडेन्शियल मिळवण्यासाठी संपर्क/लेखन करू शकतात.
- एखादा सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतो, परंतु त्याला सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार
- क्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रिजस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थ मालकांच्या रजिस्टरमध्ये केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती सर्वसाधारण सभेत मतदान म्हणून रिमोट ई–व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत तुम्ही
- www.evoting.nsdl.com च्या डाउनलोइस विभागात उपलब्ध एफएक्यु आणि रिमोट ई–व्होटिंग यूजर मॅन्युअल पाहू शकता किंवा एनएसडीएलला टोलवर कॉल करू शकता. विनामूल्य क्र.:१८००२२५५३३ केंवा एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ४था मजला, कमला मिल कंपाउंड, सेनापत बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई–४०००१३, दूर. क्र.:०२२४६००१९२२, info@ricl.in वर संपर्क साधावा. ह) वेळेवर संप्रेषण प्राप्त करण्यासाठी कृपया तुमचा सर्वात अद्ययावत ईमेल आयडी कंपनी/तुमच्या
 - डी-पॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंद्रणीकत ठेवा.

रॉयल इंडिया कॉपॉरेशन लिमिटेड करित सही / नितीन गुजराल

अनुक्रमांक १ ते १५

ठिकाण: मुंबई

व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ०८१८४६०५)

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई.

११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, लाल बहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलिस स्टेशनसमोर, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८६

जाहीर नोटीस

टेंबापाडा नागरी सहकारी पतपेढी मर्या. भारतसिंग चाळ पोलीस चौकीमागे भांडूप (प.), मुंबई - ७८,

Assistant Registrar Co-op. Societies Recovery, Ghatkopar (W) Gen. Outward No. 0022 Date 04/04/2024 ... अर्जदार ... जाब देणार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक **१९/०४/२०२४** रोजी **दुपारी ३.००** वाजता आपण स्वतः अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल,

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दि.	दावा क्रमांक	दावा रक्कम रु.	जाब देणार क्र.
۶.	रमेश महादेव साबळे	२०/२/२०२४	१९०७	२,०५,७६७/-	१
٦.	प्रशांत लक्ष्मण विचारे				2
₹.	सुरेश अनंत शिरोडकर				ą
٧.	सखुबाई गणपत कारंडे	२०/२/२०२४	१९०८	७९,१६७/-	१
ч.	चंद्रकांत धोंडीबा शिंदे				7
ξ.	यतीन नारायण लाड				ą
७.	सचित आत्माराम शिर्के	२०/२/२०२४	१९०४	२९,४४१/-	8
८.	भिकाजी शिवराम पिंगुळकर				7
٩.	रविंद्र बंडू पवार				ą
१०.	संदीप वासुदेव शिंदे	२०/२/२०२४	१९०५	४,१७,१५७/-	१
११.	नरेश खुशाल हाडगे				7
१२.	अशोक सुखदेव मोरे				ş
१३.	नरेश रघुनाथ हाडगे	२०/२/२०२४	१९०६	४,४३,८७६/-	۶
१४.	अशोक सुखदेव मोरे				2
96	गुजून खुशाल हाहगे				3

हि नोटीस आज दिनांक ०४/०४/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे.



सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई.

सही/-